

16th August 2023

The Listing Department National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051, India

Scrip Code: ARSHIYA

Corporate Relationship Department **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 506074

Subject: Newspaper Advertisement of Un-audited Financial Result for the quarter ended June 30, 2023.

Dear Sir / Madam.

Please find attached herewith copies of newspaper advertisements published on 15th August, 2023 in The Free Press Journal, Mumbai (English) Edition and Nav-Shakti (Marathi), Mumbai edition of Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of Arshiya Limited for the quarter ended June 30, 2023.

This disclosure is being made in compliance with regulation 47 read with regulation 30 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The above referred advertisements/information is also available on the Company's website at www.arshivalimited.com.

Kindly take the same on record.

Thanking you.

For ARSHIYA LIMITED

AJIT

Digitally signed by AJIT DABHOLKAR DABHOLKAR Date: 2023.08.16 10:50:42 +05'30'

Ajit Dabholkar

Company Secretary & Compliance Officer

Membership No: F4424





अपना सहकारी बॅन्क लि. APNA SAHAKARI BANK LTD. Multi State Scheduled Bank Corporate Office: Apna Bank Bhavan, Dr. S.S.Rao Road, Parel, Mumbai: 400 0

NOTICE

Closure of Karad Branch

This is to inform you that due to administrative reason our Karad Branch located at 35 A/1, Ekopa Building, Mangalwar Peth, Karad, Dist. Satara: 415110 will be closed after working hours on 18th August, 2023. The existing accounts of Karad Branch will be transfer to **Islampur Branch** situated at Ground Floor, Shakuntala Niwas, Kacheri Road, Islampui Dist. Sangli: 415409. We regret the inconvenience caused to our customers.

(Rajan Hombalkar) Date: 15/08/2023 Chief Executive Officer

PUBLIC NOTICE The general public is hereby informed that PLUBI CONSULTING LLP (LLPIN: ABA-3574) intends to purchase the 100% Equity shares (hereinafter referred to as "the Equity Shares"; of the company named "LIFESTYLE HOLDINGS AND PROPERTIES PVT LTD" having registered office at 101 Commerce House, 140 N M Road, Fort Mumbai-400023, Maharashtra, India incorporated on 29th June 1994 having company identification U67120MH1994PTC079276 (hereinafter referred to as "the company") who is inter-alia owning 100% share of property being Flat No C-2301 at World View, Lodha World Towers, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 admeasuring 2267 sq. ft. along with 3 car parking's on podium floor, (hereinafter referred as the "said Property") which are currently held by Shri Ashok Sohanraj Vardhan and Shri

Owners"). The owners and the company claim that they have the absolute right, title and interest over the Equity Shares and the said property. The Owners and the company claim that their rights are free from all encumbrances. charges, claims, whatsoever nature and that they have a clear and marketable title in respect of the Equity Shares and the said Property.

Aashutosh Ashok Vardhan

(hereinafter referred as "the

This public notice is issued for verification of the title of the Owners with respect to "the Equity Shares" and title of the Company with respect to "the said Property"

PLUBI CONSULTING LLP Contact Details: 022 22003912

PUBLIC NOTICE

Kansara nee Pramila Belchada and Shri Taniappa alias Tanyapa Korega Belchada alias Belcheda were the joint owners of Flat No. 503, situated on 5th floor, in the building known as "Sairam Residency", ofSai Ram Residency Co-Op Hsg. Soc. Ltd., Pimpri Pada Off Film City Road, Malad (East), Mumbai 400 097. They were also the members of Sai Ram Residency Co-Op Hsg. Soc. Ltd, holding share certificate no. 27 for 5 shares o Rs. 50/- each bearing distinctive nos.131 to 135 issued by the society. Shri. Taniappa alias Tanyapa Korega Belchada alias Belcheda died intestate on 10th February 2020 a Mumbai leaving behindSmt. Yashoda Taniappa Belcheda, Mrs. Kalavati Deepak Bolar, Mrs. Usha Unnikrishnan Vengilot Mrs. Asha Balkrishna Suvarna, Mrs. Pramila Premal Kansara nee Pramila Belchadaano Mr. Vikas Thaniappa Balcheda as the only legal neirs during the time of his death. Thereafter, Mr. Vikas Thaniappa Balcheda died intestate on 17th June 2020 at Mumbai as bachelor.

By this public notice we hereby invite any claim or objection from any other claimants/objectors or from any other heir o neirs for claiming the ownership of deceased member's share in the Flat, is/are called upor to submit their claim within 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objections for transferring the ownership of the Flat. If no claims/objections are received by the undersigned within 14 days, the above emaining legal heirs shall be considered as the only legal heirs of Late Shri. Taniappa alias Tanyapa Korega Belchada alias Belcheda and are entitled to use, occupy and possess the Shares and the Flat No. 503 n the building known as "Sairam Residency" of Sai Ram Residency Co-Op Hsg. Soc. Ltd., which please be noted. Date: 15th August, 2023.

Advocate, High Court For VSK Associates Krishna Palace, Near Sai Dham Temple Western Express Highway, Kandivali (East), Mumbai 400-101.Phone: 022-6699 9000

(Shreenag C V

ABLE & WEAL PRIVATE LIMITED

Reg. Off.: Gala 3068, Oberoi Garden, Saki Naka Road, Near Chandivali Studio, Kurla West, Mumbai - 400072. Telephone No. (022) 6886 3600 email id: ableandweal@gmail.com CIN: U67200MH2021PTC373759 Statement Of Unaudited Standalone Financial Results For The Quarter Ended 30th June 2023 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)] (₹ In Lakhs

Sr. No.	0.		Quarter Ended			
No.	Particulars	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	Ended 31/03/2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	-	5.00	-	5.00	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/ or Extraordinary items)	(115.40)	(245.42)	11.93	(246.43)	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/ or Extraordinary items)	(115.40)	(245.42)	11.93	(246.43)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/ or Extraordinary items)	(115.40)	(245.42)	11.93	(246.43)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss)					
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(115.40)	(245.42)	11.93	(246.43)	
6	Paid up Equity Share Capital	1.00	1.00	1.00	1.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(362.59)	(247.19)	11.17	(247.19)	
1 2 3 4 5 6 7 8 9	Securities Premium Account	1	-	×	*	
9	Net worth	(361.59)	(246.19)	12.17	(246.19)	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	3,359.43	3,245.74	0.00	3,245.74	
11 12	Outstanding Redeemable Preference Shares	-	:-	-	-	
12	Debt Equity Ratio	(9.29)	(13.18)	-	(13.18)	
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	(1,153.98)	(2,454.20)	119.30	(2,464.30)	
	2. Diluted:	(1,153.98)	(2,454.20)	119.30	(2,464.30)	
14	Capital Redemption Reserve	-	-	-	~	
15	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	
16	Debt Service Coverage Ratio	(1.03)	(1.08)	-	(1.08)	
17	Interest Service Coverage Ratio	(1.03)	(1.08)	×	(1.08)	
Note	es:					

- 1) The above Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2023 have been approved by the Board of Directors of th company at their meeting held on 14th August 2023
- The figures of the previous year / period have been regrouped / rearranged / recast to render the comparable with the figures of the current period.
- The Company's financial results for the quarter ended 30th June, 2023 are prepared in accordance with the Indian Accountin Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affair under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended). Ind-AS compliant comparative figures of the precedin quarter ended 31st March 2023 and year ended 31st March 2023 have been audited by the Statutory Auditors of the Company. The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation (Stock Exchanges) and the property of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation (Stock Exchanges) and the property of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation (Stock Exchanges) and the Stock Exchanges (
- 52 of Securities and Exchange board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format o the Quarterly Financial Results are available on the stock exchange website - www.bseindia.com and on Company's Website For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BS

Limited and can be accessed on the URL: https://www.bseindia.com/stock-share-price/debt-other/scripcode/974269/debt-corp announcements/

For Able & Weal Private Limite Place: Mumbai **Prashant Sing** Date: 14.08.2023 Directo

JAI CORP LIMITED

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra CIN: L17120MH1985PLC036500

Phone: (022) 3521 5146 • Website: www.jaicorpindia.com • e-mail for Investors: cs2@jaicorpindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE 2023

(Rs. in Lakh except as stated)

		Standalone Consolidated			d		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022
1	Total Income from Operations from Continuing Operations	11,625	60,006	19,502	12,174	61,946	20,003
2	Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) from Continuing and Discontinuing Operations	1,076	7,247	2,022	965	5,557	2,009
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) from Continuing and Discontinuing Operations	1,076	2,169	2,022	965	479	2,009
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates) from Continuing and Discontinuing Operations	840	348	1,474	550	(1,356)	1,419
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	843	123	1,481	901	(990)	1,512
6	Equity Share Capital	1,785	1,785	1,785	1,785	1,785	1,785
7	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations)- Basic & Diluted	0.47	0.19	0.83	0.31	(0.76)	0.80
8	Other Equity excluding Revaluation Reserve	_	-	-	_	-	-

Note:

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July, 2016. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company
- (www.jaicorpindia.com) b) Qualified Opinion expressed by Independent Auditors on Consolidated Financial Results:

i) The consolidated financial results also include the Group's share of net loss after tax of Rs. 33 Lakh and total comprehensive income of Rs. 32 Lakh for the guarter ended 30th June 2023, as considered in the unaudited consolidated financial results in respect of an associate, whose financial statements have not been reviewed by their auditor. Auditors of the Company have drawn qualification in their report in respect of said matter during the quarter and in earlier periods.

ii) Interest accrued and due of Rs. 2147 Lakh on Inter corporate deposits, given by one of the subsidiaries of the Company in earlier years, which are overdue for substantial period of time and in respect of which the subsidiary has initiated legal proceedings. Management of the subsidiary company is of the view that the above receivables are good for recovery in view of value of the assets of the parties and commitment from the promoter of those parties and hence no provision for impairment is required against the above receivables. The subsidiary company continues its efforts to recover these receivables. The same has been qualified by the Auditors in their report on the consolidated results and was also qualified by the auditors in their reports on the consolidated financial statements and results for the earlier year/quarters.

iii) Inter corporate deposits of Rs. 1106 Lakh, given by one of the subsidiaries of the Company, which is overdue for substantial period of time and the subsidiary company has initiated legal proceedings against the party. In view of value of the assets of the party, the subsidiary company is of the view that the entire outstanding amount is recoverable and no provision for doubtful advances is necessary. The same has been qualified by the Auditors in their report on the consolidated results and was also qualified by the auditors in their reports on the consolidated financial statements for the year ended 31st March, 2023.

c) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 11th August, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.

For and on Behalf of the Board

Place: Mumbai Date : 11th August, 2023

Gauray Jain Managing Director (DIN 00077770)

(₹ in Lacs)

2.44

2.44

YASHRAJ CONTAINEURS LIMITED

Regd.office:- Madhav Niwas CHSL, Flat No. B-1A, 1st floor, Natakwala Lane, opp. S.V. Road, Borivali (West)

Mumbai - 400092. Tel: 28069097 website: www.barrelpeople.com Email: Yashraj_bom@rediffmail.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023

Quarter Quarter Quarter Quarter Year ended Ended 31-03-2023 30-06-2022 30-06-2023 31-03-2023 30-06-2023 Unaudited **Audited** Unaudited Unaudited **Audited** Total revenue from Operations 43.43 55.09 230.45 2,256.15 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional) (156.48)(619.53)14.04 (156.48)233.13 Net Profit/(Loss) for the period before Tax, (156.48)(619.53)14.04 (156.48)233.13 (after Exceptional) Net Profit/(Loss) for the period after Tax (156.48)(597.89)14.04 (156.48)415.58 (after Exceptional) Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax) (147.49)(594.64)15.53 (147.49)414.78 6 Equity Share capital 1,700.00 1,700.00 1,700.00 1,700.00 1,700.00 (9,594.72) Other Equity (9.742.21)Earning per share (of ₹..10/- each) (not annualized

a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of at its meeting held on 14th August, 2023. The Auditors of the Company have carried out Limited Review of the Unaudited Financial Results for the Quarter Ended 30.06.2023.

(0.92)

(0.92)

(3.52)

(3.52)

0.08

80.0

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com and Company's Website (www.barrelpeople.com)

PLACE :- MUMBAI

1. Basic

2. Diluted

For YASHRAJ CONTAINEURS LIMITED (JAYESH V VALIA) MANAGING DIRECTOR

(0.92)

(0.92)

SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office : 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. : 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 22041643

CIN: L17110MH2004PTC030725 **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH, 2023.

			(Rs. In Lacs)
Particulars	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)
Total Income from Operations	-	-	-
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	9.54	-1.62	-4.16
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9.54	-1.62	-4.16
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.14	-8.23	0.27
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	107.98	-147.65	-18.42
Equity Share Capital	185.13	185.13	73.50
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations)-	0.40	0.54	
Basic and Diluted	0.49	-0.54	0.04
IOTE:			

1) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30.06.2023 Financial Results filed will the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly Financia Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

Rohitkumar Mishra

Whole time Director

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the ective meetings held on 12th August, 2023. For Satyam Silk Mills Limite Sd/-

Place: Mumba Date : 12.08.2023

> **DEVINSU TRADING LIMITED** Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 3521 5146 • Email: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383 • Website: www.devinsutrading.com **EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

		(F	Rs. in Lacs)
Particulars	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)
Total Income from Operations	23.40	50.79	0.04
Net Profit / (loss) for the period / year (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period / year before tax	17.40	23.29	-6.38
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period / year after tax	17.40	23.29	-6.38
(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and	21.78	20.62	1.84
other Comprehensive Income (after tax)]	62.26	26.96	-0.30
Equity Share Capital	50.00	50.00	50.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations) Basic and Diluted	4.36	4.12	0.37
Other Equity excluding Revaluation Reserve			

NOTE The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.06,2023 Financial Results filed wi The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.06.2023 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com). The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th August 2023. The Statutory Auditors of the Company have carried out

Sd/-Rajan Sawant Whole Time Director Date : 12.08.2023 DIN: 0856840

PUNCTUAL TRADING LIMITED Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 3521 5146 • Email: punctualtradingitd@gmail.com CIN: L67120MH1986PLC039919 • Website: www.punctualtrading.com **EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT**

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023						
			(Rs. in Lacs)			
Particulars	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)			
Total Income from Operations	52.99	194.56	37.86			
Net Profit / (loss) for the period / year (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period / year before tax	45.01	162.48	31.52			
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period / year after tax	45.01	162.48	31.52			
(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and	41.37	138.10	30.55			
other Comprehensive Income (after tax)	91.08	67.47	21.32			
Equity Share Capital	100.00	100.00	100.00			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations) Basic and Diluted	4.14	13.81	3.06			

NOTE The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30 06 2023 Financial Results filed w the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly Finance

Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 12th August 2023. The Statutory Auditors of the Company have carried or For Punctual Trading Limit

Manoi Dadhich Date : 12th August 2023

Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

Notes:

Activities.

Whole Time Director DIN: 00374923 Date: 14th August, 2023

PANTHER INDUSTRIAL PRODUCTS LIMITED Registered Office: First floor, Radha Bhuvan,
agindas Master Road, Fort, Mumbai - 400 023. Tel:022 22677712 / Fax: 022 22623250
Email: piplin@rediffmail.com Website: www.pantherindustrialproductstid.com
EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED JUNE 30, 2023 30.06.2022 30.06.2023 31.03.2023 (Un-Audited 14.55 14.55 (4.45) (4.45) 23.22 23.22 et Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before Tax
(After Exceptional and/or Extraordinary iter 23.22 (4.45)14.55 Net Profit / (Loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (4.45)23.22 14.55 Comprehensive Income for the period (Comprehensive Income for the period (Comprehensive) Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) Equity Share Capital (4.45)23.22 14.55 140.00 140.00 140.00 12.83 Earning Per Share (of Rs. 10/- each)
(For Continuing and Discontinued Op 1.04 1.04

The above is an extract of the detailed format of the un-audited financial results for the Quarter Ended on June 30, 2023 approved by the Board at their meeting held on August 14, 2023 and filed with the Stock Exchange under egulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 5, 2016. The full format of these financial results are available on the Stock Exchange Website viz www.bseindia.com and on Corpany's website viz wwww.pamtherindustrialproductsfit.com

Kaushik C. Shah - Dire Place : Mumbai Date : 14/8/2023

GARBI FINVEST LIMITED

(formerly Golden Properties & Traders Ltd.) CIN: L65100MH1982PLC295894 Regd. Offic: F114,1st Floor, Nahar and Seth Ind. Estate, Chakala Road,
Near P & G Plaza,Andheri East,Mumbai-400099
Email: garbifinvest@gmail.com; website: www.gptl.in
t of Unaudited Financial Results for the Quarter Year Ended 30th June, 2023

			Quarter Ended			
SI. No	Particulars	Current 3 months ended 30.06.2023	Preceeding 3 months ended 31.03.2023	Previous year corresponding 3 months ended 30.06.2022	Previous year ended 31.03.2023	
	(Refer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Revenue from Operations					
	(a) Revenue from Operations	43.85	323.19	55.92	582.0	
	(b) Other Income	45.36	94.33		94.3	
	Total Income from operations	89.21	417.52	55.92	676.3	
2	Expenses					
	(d) Employee Benefit Expenses	10.38	14.70	13.61	58.0	
	(e) Depreciation and amortisation					
	expenses		0.45	0.19	0.4	
	(i) Other Expenses	7.01	8.91	7.90	27.14	
	(j) Impairment loss on financial					
	instruments				0.0	
	Total Expenses	17.39	24.06	21.70	85.5	
3	Profit/ (Loss) before exceptional and					
	extra ordinary items and Tax (1-2)	71.82	393.46	34.22	590.7	
4	Exceptional Items		-	-	,	
5	Profit/(Loss) before tax	71.82	393.46	34.22	590.7	
6	Tax expense					
	Current Tax	6.84	25.85		57.02	
	Deferred Tax	11.34	67.25	10.81	99.68	
7	Profit (Loss) for the period from					
	continuing operations (5-6)	53.64	300.34	23.41	434.08	
8	Profit/(loss) from discontinued					
	operations	-	-			
9	Tax expense of discontinued					
	operations		-		,	
10	Profit/(loss) for the period	53.64	300.34	23.41	434.0	
11	Other Comprehensive Income					
	Total Comprehensive Income for the					
	period (Comprising Profit / (Loss)					
	and Other Comprehensive Income					
	for the period)	53.64	300.34	23.41	434.0	
12	Paid up Equity Share Capital	1,173.07	1,173.07	1,173.07	1,173.0	
	(Face Value of Rs.10/- Per Share)					
13	Reserve excluding Revaluation					
	Reserves as per Balance Sheet		-			
14	Earning Per Share					
	(a) Basic	0.46	2.56	0.20	3.70	
	(b) Diluted	0.46	2.56	0.20	3.70	

The above Results were approved by Audit Committee at its meeting held on August 14

2023 and taken on record by Board of Directors at its meeting held on August 14, 2023.

The Company operates predominantly only in one sector i.e. Non-Banking Financial

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian

Corresponding previous year/ period figures have been rearranged/ regroupe

For and on behalf of the Board of Directors

Kripa Shankar Mahawa

(DIN: 01158668)

(Re in Lakhe)

Arshiya Limited Arshiya

CIN: L93000MH1981PLC024747 Registered Office: 205 & 206 (Part), 2nd Floor, Ceejay House, Shiv Sagar Estate, F-Block,

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018 Phone No. 022 42305500 # Email id: info@arshiyalimited.com # website: www.arshiyalimited.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

(ns. III					(ns. III Lakiis)
Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited) (Refer Note No. 16)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	475.86	553.42	1,533.60	4,143.65
2	Profit/(Loss) before exceptional items and Tax	(6,921.24)	(10,154.82)	(1,432.31)	(18,148.18)
3	Profit/(Loss) before tax	(6,921.24)	(10,154.82)	(1,432.31)	(18,148.18)
4	Net profit/(Loss) after Tax	(6,921.24)	(10,154.82)	(1,432.31)	(18,148.18)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(6,920.13)	(10,145.39)	(1,433.97)	(18,143.74)
6	Paid-up equity share capital (Face value per share Rs. 2/-)	5,269.52	5,269.52	5,245.52	5,269.52
7	Other Equity				68,017.27
8	Earnings Per Share (of Rs. 2 each) (for continuing and discontinued operations) - Basic - Diluted (*not annualised)	(2.63)* (2.63)*	(3.85)* (3.85)*	(0.55)* (0.55)*	(6.91) (6.91)

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

					(113. III Lakiis)
Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited) (Refer Note No. 14)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	3,671.22	3,876.16	4,456.60	16,217.58
2	Profit/(Loss) before exceptional items and Tax	(10,158.60)	(8,860.45)	(3,472.55)	(23,858.43)
3	Profit/(Loss) before tax	(10,158.60)	(8,860.45)	4,749.28	(15,636.60)
4	Net profit/(Loss) after Tax from Continuing Operations	(10,158.60)	(8,859.96)	4,735.57	(15,682.45)
5	Profit/(loss) from Discontinuing Operations	(0.70)	(0.22)	(0.39)	(2.24)
6	Net profit/(Loss) after Tax	(10,159.30)	(8,860.18)	4,735.18	(15,684.69)
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(10,157.58)	(8,847.76)	4,733.33	(15,677.77)
8	Paid-up equity share capital (Face value per share Rs. 2/-)	5,269.52	5,269.52	5,245.52	5,269.52
9	Other Equity				10,505.05
10	Earnings Per Share (of Rs. 2 each) (for continuing and discontinued operations) - Basic - Diluted (*not annualised)	(3.86)* (3.86)*	(3.36)* (3.36)*	1.81* 1.81*	(5.97) (5.97)

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended 30th June, 2023 are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on
- Company's website (www.arshiyalimited.com) The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2023.

Arshiya Limited Sd/

DIN: 00226355

For and on behalf of Board of Diractors of Ajay S Mittal

Chairman and Managing Director

Place: Mumbai Date: 14th August, 2023

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड

नों. का. युनिट नं. २८३-२८७, ''एफ'' विंग, दसरा मजला, सोलॉरिस-।, साकी विहार रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००७२ सीआयएन: एल२२२१०एमएच१९९३पीएलसी०७४०३५

३० जन, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्न वित्तीय निष्कर्षाचा उतार

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ (अलेखापरिक्षित)	(रक्कम लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१३.६०	१९.६५	११.८७	५९.७५
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	0.64	۲.۷٥	(\$\$.0)	४.६५
ş	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर- पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात समाविष्ट)	0.68	३.४५	(0.38)	8.38
γ	समभाग भांडवल	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१
ų	इतर इक्विटी (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(५२.७४)
ξ	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. त.)	0.008	0.004	(0.008)	0.000

३० जुन, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही करिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकन केले आणि त्यानंतर १४ ऑगस्ट. २०२३ रोजी

झालेल्या सभेमध्ये संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षिकांने ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पूनर्विलोकन केला. सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्जोर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा वर दिला आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट, नाव बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.kaiserpress.com वर उपलब्ध आहे.

	,
३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्क	ज्याचा उतारा

					(रक्कम लाखात)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ (अलेखापरिक्षित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	६९१.१३	१३६८.२२	488.00	२०३८.२७
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्व)	२०.४९	८०५.१९	(३०९.०९)	५७.३०
ş	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक बार्बीपश्चात)	१४.०७	১४. <i>६७७</i>	(३०९.३६)	२५.३१
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर- पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात समाविष्ट)	9.03	७७५.१६	(३०९.२३)	२८.९२
4	समभाग भांडवल	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१
ξ	इतर इक्विटी (मागील लेखावर्षांच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	१६९.८६
9	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. त.)	०.०१५	(०.८१२)	0.324	0,0\$0

- १ 🏻 ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही करिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समितीद्वारे पूनर्विलोकन केले आणि त्यानंतर १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या सभेमध्ये संचालक मंडळाने मंजूरी दिली. कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षिकांने ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पूनर्विलोकन
- सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्जोर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवाग विवरणाचा एक उतारा वर दिला आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट. नाव बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.kaiserpress.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी भूषणलाल अरोरा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००४१६०३२

ठिकाण: मुंबई दिनांक: १४ ऑगस्ट, २०२३

बृहन्मुंबई महानगरपालिका

जाहीर सूचना

श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांनी प्लॉट क्र. ११६, योजना क्र. ६०, नायगाव इस्टेट, सीएस क्र. ७६२, दादर नायगाव विभागातील क्षेत्रफळ मोजमापित ६५१ चौ. यार्जुस अर्थात ५४४.३२ चौ. मीटर धारक खाालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेच्या संबंधात बृहन्मंबई महानगरपालिका (बीएमसी) अहवाल अनुसार भाडेकरू दर्शविले आहे.

ज्याअर्थी, अर्जदार, श्रीम. नीलम विनय परेलकर यांनी पत्र दि. १२.०९.२०२२ अनुसार सहा. आयुक्त (इस्टेट्स) यांना सूचित केले आहे की, सदर मालमत्ता धारक प्लॉट क्र. ११६, योजना क्र. ६०, नायगाव इस्टेट अनुसार वडील श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांचा मृत्यू दि. १०.०८.२०१४ रोजी झाला होता व त्यांनी पुढे सूचित केले आहे की, त्यांची आई श्रीम. जयश्री मलिक व ते स्वत: अर्थात श्रीम. नीलम विनय परेलकर हे सदर मयत यांचे केवळ कायदेशीर वारस आहेत. पुढे त्यांनी सूचित केले आहे, त्यांची आई श्रीम. जयश्री मलिक यांनी सदर मालमत्तेध्ये त्यांचे शेअर रिलीज करार दि. २९.०८.२०१९ रोजी नावे केले व त्यानंतर सदर मालमत्तेचे हस्तांतरण श्रीम. नीलम वनय परेलकर यांच्या नावे करून सदर दस्तावेज सादरीकरण केले.

व ज्याअर्थी, सी. एस. अहवाल धारक सीएस क्र. ७६२, दादर नायगाव विभाग, प्लॉट क्र. ११६, दादर नायगाव इस्टेटवरील क्षेफळ मोजमापित ६५१ चौ. यार्ड्स समतुल्य ५४४.३२ चौ. मीटर अनुसार सहा. अधीक्षक तथा शहर सवर्हे क्र. १/२ मुंबई शहर सर्व्हे व जिमन अहवाल अनुसार श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांच्या नावे भाडेकरू म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इस्टेट अहवालामधील भाडेकरू म्हणून निर्देशित आहेत.

व ज्याअर्थी श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांचा मृत्यू १०.०८.२०१४ रोजी वारसाहक न करता झाला होता.

व ज्याअर्थी प्रतिज्ञापत्र दि. २८.०८.२०१९ रोजी १. श्रीम. जयश्री दत्त मलिक यांची दिवंगत श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांची पत्नी उर्फ दत्ता मलिक व २. श्रीम. नीलम विजय परेलकर उर्फ नीलम दत्ता मलिक, दिवंगत श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांची मुलगी उर्फ दत्ता मलिक यांचे म्हणणे आहे की दिवंगत श्री. दत्तात्रय शांताराम मलिकउर्फ दत्ता मलिक हे बिल्डींग नावे आशिर्वाद प्लॉट क्र. ११६, नायगाव इस्टेट, ऑफ. सेंट झेवीअर स्ट्रीट समोर, नायगाव परेल, मुंबई ४०० ०१२ मोजमापित तळ अधिक ३ मजले असलेल्या १६ रहिवासी व गॅरेज अनुसार तळ मजला सीएस क्र. ७६२, दादर नायगाव विभाग मोजमापित ५४४.३२ चौ. मीटर वा त्यावरील आहे.

पूढे असे म्हणणे आहे की, सदर दिवंगत दत्तात्रय शांताराम मलिक उर्फ दत्ता मलिक यांचा मृत्यू दि. १०.०८.२०१४ रोजी झाला व त्यांची मोठी बहिण दिवंगत श्रीम. उशा रवी वर्मा यांचे वारस आहेत व नावे श्री. कुन्हनी थामपुरण रवी वर्मा (पती) व श्री. उदय रवी वर्मा (पुत्र) हे त्यांचे शेअर्सचे भाडेधारक मालमत्तेमधील नोंदणीकरण करार जे इस्टेट अहवालामधून काढून टाकण्याची विनंती केली आहे व सदर भाडेधारक मालमत्तेमधील संयुक्त भाडेकरू म्हणून नाव काढावे अशी विनंती केली आहे व पुढे, दिवंगत श्री. दत्तात्रय शांताराम मलिकउर्फ दत्ता मलिक यांचे कायदेशीर वारस व प्रतिनिधी म्हणून असतील व दिवंगत श्री. दत्तात्रय शांताराम मलिक उर्फ दत्ता मलिक यांचे वारस

व ज्याअर्थी रिलीज करार दि. २९.०८.२०१९ रोजी श्री. कुन्हनी थामपुरन रवी वर्मा, वासुदेवन नामबुदीरिपाद व श्री. उदय रवी वर्मा, श्री. कुन्हनी थामपुरन रवी वर्मा व दिवंगत श्रीम. उशा रवी वर्मा रिलीजर पहिल्या भागाचे व श्रीम. नीलम विजय परेलकर उर्फ नीलम दत्ता मलिक, दिवंगत श्री. दत्तात्रय शांताराम मलिक उर्फ दत्ता मलिक यांची मुलगी रिलीजी म्हणून संदर्भित व एका भागाचे तसेच कु. तारा यशवंत नाडकर्णी या यापुढे रिलीजी म्हणून अन्य भागाचे संदर्भित असून त्या नैसर्गिकरित्या जोडल्या गेल्या असल्याचे गृहित धरण्यात आले आहे व केवळ दिवंगत श्रीम. उशा रवी वर्मा यांच्या इच्छे अनुसार त्यांची मोठी बहिण म्हणून रिलीजी बिल्डींग नावे आशिर्वाद मालमत्ता कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ७६२, म्हणून बिल्डींगवरील उभ्या असलेल्या भाडेधारक जिमन व तळाचा सर्व तो भाग व भूखांड यांचे सर्व ते २५% प्रत्येकी हक, अधिकार, दावे व हितसंबंध हे दोन्ही याद्वारे रिलीज्ड करण्यात

आले आहेत. सदर रिलीज करार हे सि. क्र. बीबीई-५/३५२/२०१९ अंतर्गत हमी, मुंबई शहर यांच्या संयुक्त उप निबंधक यांच्या कार्यालयासह नोंदणीकृत आहेत.

व ज्याअर्थी पुढे असे सूचित केले आहे की, सदर नोंदणीकरण करार रिलीज दि. २९.०८.२०१९ रोजी सदर श्रीम. नीलम विनय परेलकर यां ५०% अविभाजीत शेअर्स धारक असून त्यांची आई श्रीम. जयश्री दत्तात्रय मलिक या १००% अविभाजती शेअर धाक असून सदर भाडेकरार मालमत्ता प्लॉट क्र. ११६, योजना क्र. ६०, नायगाव विभाग

व ज्याअर्थी अर्जदार यांनी अर्ज करून श्रीम. नीलम विनय परेलकर उर्फ पत्र दि. १२.०९.२०२२ अनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांना आता श्री. सद्र दत्तात्रय शांताराम मलिक यांच्या नावे अनुसार त्यांचे कार्यालय बीअरर्स व त्यांचे जप्तीकर्ता यांचे हक्क वा कोणतेही दावे, मागण्या, आक्षेप वा कोणतेही हक हे कोणतेही व्यक्ती वा पक्ष यांच्या संबंधात असून कोणतेही संबंधित हक्क, कायदेशीर प्रतिनिधी, कार्यकारी, प्रतिनिधी वा जप्तीकर्ता हे कोणत्याही जातीचे, प्रभार, खार्च वा नुकसान याकरिता जबाबदार नसतील. डिपोनेंटस व त्यांचे संबंधित वारस, कायदेशीर प्रतिनिधी, कार्यकारी, प्रतिनिधी व अभिहस्तांकनकर्ता यांच्या संबंधात जबाबदार नसतील व घोषणापत्र तथा करार व सदर कु. तारा यशवंत नाडकर्णी यांच्या नावे अंमलात आणलेले डिपोनेंट यांचे संबंधित हक्क, अधिकार व हितसंबंध मनपा हस्तांतरण करण्यास वा सदर भागाचे हस्तांतरण करण्याचा अधिकार राखून आहे. सदर घोषणा पत्र तथा करार दि. २९.०८.२०१९ हे अनु. क्र. बीबीई-५/७३५२ /२०१९ अंतर्गत भाडेकरार मालमत्ता धारक प्लॉट क्र. ११६, योजना क्र. ६०, नायगाव इस्टेट, बीएमसीचे इस्टेटमधये नोंदणीकृत आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना सदर मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच आक्षेप असल्यास वा मयत सह-भाडेकरू श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांनी शेअर्स हे नावे कु. तारा यशवंत नाडकर्णी यांच्या भाडेकरू मालमत्ता धारक सीएस इस्टेट अनुसार इस्टेट अहवाल मनपा यांच्या नावे करून स्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विधी अधिकारी यांचे कार्यालयामध्ये सदर प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत संबंधित दस्तावेजांसह कायदेशीर विभाग, बृहन्मुंबई मुख्यालय कार्यालय, तिसरा मजला, हॉल क्र. ३११, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथील लॉ ऑफिसर, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या कार्यालयामध्ये सदर लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे वा मागण्या काही असल्यास सर्व इच्छा व हेत् अधित्यागीत मानले जातील.

जर वरील संबंधात आवश्यक दावे वा आक्षेप नसल्यास, महामंडळ अहवालीत नावे मयत भाडेकरू श्री. दत्तात्रय शांताराम मलिक यांचे नाव रद्द करेल व त्यांची पत्नी श्रीम. जयश्री दत्तात्रय मलिक यांच्या नावे सदर शेअर्सचे करून नोंदणीकरण रिलीज करार २९.०८.२०१९ अनुसार मालमत्ता बीबीई-५/७३५२/२०१९ अनुसार भाडेधारक मालमत्ता प्लॉट क्र. ११६, योजना क्र. ६०, नायगाव इस्टेट, बीएमसी अहवाल यांच्या इस्टेटच्या संबंधात भाडेकरू म्हणून मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करेल व कोणतेही सदर हेतु दावे वा अधिकार यांच्या संबंधात काही असल्यास अधित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेतु मनपाकरिता बंधनकारक नसतील.

वरील संदर्भित पहिली अनुसूचीत:

नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगरामधील मोजमापित ६५१ चौ. यार्ड्स अर्थात ५४४.३२ चौ. मीटर वा त्यावरील असलेल्या दादर नायगाव विभागाच्या सीएस क्र. ७६२ च्या प्लॉट क्र. ११६, योजना क्र. ६०, नायगाव इस्टेट धारक सर्व तो भाडेकरू जिमनीचा सर्व तो भाग व भूखंड व त्यावरील सीमा खालीलप्रमाणे :

उत्तरेस : प्लॉट क्र. १२७ पूर्वेस : २० फूट पॅसेज

दक्षिणेस : अंशत: प्लॉट क्र. ११३ व अंशत: प्लॉट क्र. ११२

पश्चिमेस : प्लॉट क्र. ११५ दि. ११ ऑगस्ट, २०२३

> सही/-(वकील सुनिल सोनावणे) वकील व विधी अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकरिता

पीआरओ/१२७६/जाहि./२०२३-२४



एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह

बॅंक लि 🗸 । (मल्टीस्टेट शेड्युल्ड बॅक) स्थापना : १९०१

वसुली विभाग एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५. दूरध्वनी क्रमांक: ७१९९९८३/९८६/९७५.

<u>ताबा सुचना</u> **न्याअर्थी** एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (पुर्विची दी शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि.) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यार्न सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट २००२ च्या (इन्फोर्समेंट) कलम ३ सह बाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मागणी सुचना आपण

. प्रवांना जारी केली आहे ज्यात संबंधित नमूद केलेल्या रकमेची परतफेड ही सुचना मिळाल्यापासून **६० दिवसांच्या आत** करावी कर्जदार/गहाणखत/हमीदार यांनी सदर रकमेची परतफेड करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे विशेषतः कर्जदार/गहाणखत/हमीदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला सुचना देण्यात आली आहे की खाली स्वाक्षरीदाराने खाली वर्णन केलेल्या मालमत्तूचा **प्रत्यक्ष तावा** तुमच्या सर्वाविकड् घेतला आहे, या कायद्याच्या कलम् १३ (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर तुम्ही सर्वाकिरुद्ध नमूद केलेल्या तारखांना उत्त

विशेषतः कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे लोकांना याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतार्ह त्र्यवहार केल्यास खाली नमूद केलेल्या रकमेसाठी आणि त्यावरील व्याजासाठी **एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लि.**च्या शुल्काच्या अधीन

अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत कर्जदारांचे लक्ष वेधुन घेण्यात आले आहे की कर्जदार/गहाणखत/हमीदार यांनी

स्थांवर मालमत्तेचे विवरण

कर्जदार/गहाणदार/जमीनदाराचे नाव आणि नोटीसची तारीख अन्वये १३ (२).	थकित रक्कम (३१.०७.२०२३)	मालमत्तेचे विवरण	बँकेद्वारे ताबा घेतलेल्या मालमत्तेची तारिख
श्री. रतनराज पारसमल शहा (मुख्य कर्जदार/गहाणवट्दार) श्रीमती. पिंकी रतनराज शाह (सह-कर्जदार/सह-गहाणवट्दार) पत्ता:- सी/४१४, चौथा मजला, राधाकुंज सीएचएस लिमिटेड, विरार पश्चिम, पालघर ४०१३०३ व/वा दुकान क्रमांक १४, तळमजला, गोकुळ आर्केड (अग्रवाल गार्डन) सीएचएस लिमिटेड, बोलिंज, विरार (प.), जिल्हा- पालघर ४०१३०३ व/वा महावीर इलेक्ट्रिकल्स, दुकान क्रमांक ३, तळमजला, गोकुळ हेवन अपार्टमेंट, शगुन हॉलजवळ, गोकुळ टाऊनशिप, विरार (प), पालघर-४०१३०३.	रु. १३,२६,२८५. ३० अधिक व्याज ,कायदेशीर खर्च/शुल्क इ	दुकान क्रमांक १४, तळमजला, मोजमापित ११ चौरस मीटर (चट्ह क्षेत्र), गोकुळ आर्केड (अग्रवाल गार्डन्स) सीएचएस लि., सन्हें क्र. १६४, अग्रवाल गार्डन फेज-२, गोकुळ टाऊनशिप, बोलिंज, विरार (प), जिल्हा – पालघर – ४०१ ३०३.	१०.०८.२०२३
श्री. नितेशकुमार मिश्रा (मुख्य कर्जदार आणि गहाणवट्दार) श्री. रवींद्र केवलप्रसाद मिश्रा (सह-कर्जदार/सह-गहाणवट्दार) श्रीमती. पूजा एन. मिश्रा (सह-कर्जदार/सह-गहाणवट्दार) पत्ता:- फ्रूट क्र. ३०२, जी विंग, पार्श्व हाइट्स, इमारत क्र. ३, ता. वसई, जि. पालधर - ४०१ ३०३ व/वा खोली क्रमांक १०, नथुराडे चाळ, विजय नगर रोड, नालासोपारा पूर्व, पालधर ४०१ २०९ व/वा नवनीत एज्युकेशन लिमिटेड. नवनीत भवन, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई ४००००२८. व/वा प्रत्वादाय विश्वनाथ (धाऊक कापड व्यापारी) १, टाक वाडी, पहिला मजला, ४८३/४८५, काळबादेवी रोड, मुंबई ४००००२. सुचने ची तारिख: २४.११.२०२२	रु. १७,५९,३७१.९३ अधिक व्याज, कायदेशीर खर्च/शुल्क इ.	तिसऱ्या मजल्यावरील विंग "जी" मध्ये निवासी सुट क्र. ३०२, प्रशासन ३५.३० चौ. मीटर करांचे प्रहार महार प्रहार प्रह प्रहार प्रह प्रहार प्रह प्रहार	१०.०८.२०२३

श्री गेहन गजीव पै वरिष्ठ व्यवस्थापक- कायदे आणि वसुली दिनांक : १०.०८.२०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : विरार पश्चिम, पालघर

जाहीर सूचना

माझे अशील श्री. जॉयसन जुडी लोबो एक एनआरआय ज्यांच्याकडे एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३ येथील गाव हरियाली, तालुका कुर्ला, एम.एस.डी. चा फ्लॅट क्र. ६३४, ६वा मजला, विंग, इमारत क्र. ९, राज लिगसी सीएचएस लि सीटीएस क्र. ९५ए, ९५बी धारक फ्लॅटची मालकी आहे त्यांच्या सचनांतर्गत आणि वतीने सदर सूचनेद्वारे कळविण्यात येते कि. माझ्या अशिलांकडून विक्री करार ज्याद्वारे माझ्या अशिलांनी सदर फ्लॅट आणि शेअर्स खरेदी केले होते त्याच्या सुकृताद्वारे आणि मळ सदस्य इंदिरा व्ही. गांधी यांच्या नावावरुन त्यांच्या नावो हस्तांतरित केलेले विभिन्न क्रमांक १०९१ ते ११०० धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या १० शेअर्ससाठीचे दिनांक २२-०१-२०१४ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ११० हरवले/गहाळ झाले आहे. योग्य आणि अथक शोधानंतर आणि एफआयआर दाखल केल्यानंतर माझ्या अशिलांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीसाठी सोसायटीला अर्ज केला आहे जे माझ्या अशिलांनी वर्तमानपत्रात प्रकाशित करणे गरजेचे होते.

जर कोणालाही माझ्या अशिलांना प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कोणतार्ह आक्षेप असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा पत्ता येथे २०१. सत्यम अपार्टमेंट सीएचएस लि, डीएम रोड भांडुप पश्चिम, मुंबई - ४०००७८ येथे; किंवा सन्माननीय सचिव राज लिगसी सीएचएसएल, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवावे. कसूर केल्यास माझे अशील हरवलेल्याच्या जागी एक प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची विनंती सोसायटीला करतील आणि त्यानंतर दावा किंवा आक्षेप जर काही असल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. ठिकाण : मुंबई

दिनांक: १५.०८.२०२३

पी.टी. गौडा बी.ए.एल.एल.बी वकील उच्च न्यायालय

(रु. लाखांत)

(रु. लाखांत)

 $(\xi, \xi\xi)$

(0.44)*

यशराज कटन्युस ।लामटड

नों. कार्यालयः माधव निवास सीएचएसएल, फ्लॅट क्र. बी-१ए, १ला मजला, नाटकवाला लेन, एस. व्ही. रोड समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२. द्र.: २८०६९०९७ सीआयएन नं.: एल२८१२०एमएच१९९३पीएलसी०७३१६० ईमेल : Yashraj_bom@rediffmail.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
豖.		30-06-7073	39-03-7073	३०-०६-२०२२	30-08-7073	39-03-7073
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४३.४३	५५.०९	२३०.४५	\$8.58	२,२५६.१५
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक पूर्वी)	(१५६.४८)	(६१९.५३)	१४.०४	(१५६.४८)	२३३.१३
æ	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक पश्चात)	(१५६.४८)	(६१९.५३)	१४.०४	(१५६.४८)	२३३.१३
8	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक पश्चात)	(१५६.४८)	(५९७.८९)	१४.०४	(१५६.४८)	४१५.५८
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करपश्चात) समाविष्ट	(१४७.४९)	(५९४.६४)	१५.५३	(१४७.४९)	४१४.७८
ξ	समभाग भांडवल	१,७००.००	१,७००.००	१,७००.००	१,७००.००	१,७००.००
b	इतर इक्विटी				(९,७४२.२१)	(९,५९४.७२)
۷	प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिकीकृत)					
	१. मूलभूत	(0.97)	(३.५२)	٥.٥٧	(0.97)	2.88
	२. सौम्यिकृत	(0.97)	(३.५२)	٥.٥٧	(0.97)	7.88

- मुलभूत

- सौम्यिकृत

(*अवार्षिक)

ठिकाण : मंबर्ड

- ए) वित्तीय निष्कर्ष १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंज़्र करण्यात आले. कंपनीच्या लेखापरिक्षकांनी ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुर्नविलोकन केले आहे.
- बी) सेबी (लिस्टींग अँड सदर डिस्क्लोजर रिक्वायरसेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरण वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाईटस (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.barrelpeople.com) वर उपलब्ध आहे.

यशराज कंटेन्युर्स लिमिटेड साठी (जयेश व्ही. वालिया) दिनांक : १४-०८-२०२३ कार्यकारी संचालक

Arshiya आशिया लिमिटेड

सीआयएन : एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७

नोंदणीकृत कार्यालय : २०५ आणि २०६ (भाग), २ रा मजला, सीजे हाऊस, शिवसागर इस्टेट, एफ ब्लॉक, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००१८, दुरध्वनी क्र. ०२२–४२३०५५००, ईमेल आयडी : info@arshiyalimited.com, वेबसाईट : www.arshiyalimited.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

Э4.	Э.	तपशाल		सपलल वर्ष		
l	क्र.		३०.०६.२०२३	39.03.7073	३०.०६.२०२२	39.03.7073
l			(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
L				(संदर्भ क्र. १६)		*
ſ	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४७५.८६	५५३.४२	१,५३३.६०	४,१४३.६५
ſ	7	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	(६,९२१.२४)	(१०,१५४.८२)	(१,४३२.३१)	(१८,१४८.१८)
	ş	करपूर्व नफा/(तोटा)	(६,९२१.२४)	(१०,१५४.८२)	(१,४३२.३१)	(१८,१४८.१८)
	8	करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(६,९२१.२४)	(१०,१५४.८२)	(१,४३२.३१)	(१८,१४८.१८)
ĺ	4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	(६,९२०.१३)	(१०,१४५.३९)	(१,४३३.९७)	(१८,१४३.७४)
ŀ						
l	Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रती भाग रु. २/-)	५,२६९.५२	५,२६९.५२	५,२४५.५२	५,२६९.५२
ſ	9	इतर इक्विटी				६८,०१७.२७
	۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २ चे) (अखंडीत आणि खंडीत कामकाजासाठी)				
I		– मलभत	(2 83)*	(3 /4)*	(044)*	(8 9 3)

(2, 53)

संप्रलेली विमारी

(3.64)

३० जुन, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
क्र.		३०.०६.२०२३	\$9.03.7073	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
			(संदर्भ क्र. १४)			
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३,६७१.२२	३,८७६.१६	४,४५६.६०	१६,२१७.५८	
2	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	(१०,१५८.६०)	(८,८६०.४५)	(३,४७२.५५)	(२३,८५८.४३)	
ş	करपूर्व नफा/(तोटा)	(१०,१५८.६०)	(८,८६०.४५)	४,७४९.२८	(१५,६३६.६०)	
8	अखंडीत कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(१०,१५८.६०)	(८,८५९.९६)	४,७३५.५७	(१५,६८२.४५)	
4	खंडीत कामकाजातून नफा/(तोटा)	(0.90)	(0.22)	(0.39)	(२.२४)	
ξ	करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(१०,१५९.३०)	(८,८६०.१८)	४,७३५.१८	(१५,६८४.६९)	
9	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर)	(१०,१५७.५८)	(८,८४७.७६)	४,७३३.३३	(१५,६७७.७७	
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न(करोत्तर) धरून)					
۷	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रती भाग रु. २/-)	५,२६९.५२	५,२६९.५२	५,२४५.५२	५,२६९.५	
9	इतर इक्विटी				१०,५०५.०८	
१०	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २ चे)(अखंडीत आणि खंडीत कामकाजासाठी)					
	– मुलभूत	(३.८६)*	(3.38)**	१.८१*	(५.९७)	
	– सौम्यिकृत	(३.८६)*	(3.38)*	۶.८ ۶ *	(4.90	
	(*अवार्षिक)					

ठिकाण : मुंबई

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईटस

(www.nseindia.com) आणि (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.arshiyalimited.com वर उपलब्ध आहे. २. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले. आर्शिया लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

सही / -

अजय एस. मित्तल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३ डीआयएन : ००२२६३५५

येता कणकण तापाची, तपासणी करून घ्या रक्ताची